



महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार

वर्ष ४, अंक ४८(२)]

शुक्रवार, ऑगस्ट १०, २०१८/श्रावण १९, शके १९४०

[पृष्ठे ३, किंमत : रुपये २३.००

असाधारण क्रमांक ८६

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम.

अनुक्रमणिका

सन २०१८ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ५३.— मुंबई महानगरपालिका अधिनियम, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम आणि महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ यांमध्ये आणखी सुधारणा करण्याकरिता अधिनियम.	पृष्ठे १-३
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------	------------

दिनांक ७ ऑगस्ट २०१८ रोजी माननीय राज्यपालांनी संमती दिलेला महाराष्ट्र विधानमंडळाचा पुढील अधिनियम माहितीसाठी, याद्वारे, प्रसिद्ध करण्यात येत आहे.

राजेन्द्र ग. भागवत,
प्रभारी सचिव (विधि विधान),
महाराष्ट्र शासन,
विधि व न्याय विभाग.

सन २०१८ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ५३.

(माननीय राज्यपालांची संमती मिळाल्यानंतर “ महाराष्ट्र शासन राजपत्रात ”

दिनांक १० ऑगस्ट २०१८ रोजी प्रथम प्रसिद्ध केलेला अधिनियम).

मुंबई महानगरपालिका अधिनियम, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम आणि महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ यांमध्ये आणखी सुधारणा करण्याकरिता अधिनियम.

१८८८ चा **ज्याअर्थी**, यात यापुढे दिलेल्या प्रयोजनासाठी, मुंबई महानगरपालिका अधिनियम, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम आणि महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ यांमध्ये आणखी सुधारणा करणे इष्ट आहे ; **त्याअर्थी**, भारतीय गणराज्याच्या एकोणसत्तराव्या वर्षी, याद्वारे, पुढील अधिनियम करण्यात येत आहे :-

१९६५ चा
महा.४०.

प्रकरण एक

प्रारंभिक

- संक्षिप्त नाव. १. या अधिनियमास, मुंबई महानगरपालिका, महाराष्ट्र महानगरपालिका आणि महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी (दुसरी सुधारणा) अधिनियम, २०१८ असे म्हणावे.

प्रकरण दोन

मुंबई महानगरपालिका अधिनियमामध्ये सुधारणा

- सन १८८८ चा अधिनियम क्रमांक ३ याच्या कलम १५२अ ची सुधारणा. २. मुंबई महानगरपालिका अधिनियमाच्या कलम १५२अ मधील पोट-कलम (१) मध्ये, पहिल्या परंतुकानंतर, पुढील परंतुक जादा दाखल करण्यात येईल :—
“परंतु आणखी असे की, या पोट-कलमान्वये महानगरपालिकेने निश्चित केलेले दर, मुंबई महानगरपालिका (तिसरी सुधारणा) अधिनियम, २००६ याच्या प्रारंभाच्या दिनांकापासून म्हणजेच १ एप्रिल २०१० पासून अंमलात आले असल्याचे मानण्यात येईल.”. १८८८ चा ३. २००९ चा महा.११.

प्रकरण तीन

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमामध्ये सुधारणा.

- सन १९४९ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ५९ याच्या कलम २६७अ ची सुधारणा. ३. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम २६७अ मधील, पहिल्या परंतुकानंतर, पुढील परंतुक जादा दाखल करण्यात येईल :—
“परंतु आणखी असे की, या पोट-कलमान्वये महानगरपालिकेने निश्चित केलेले दर, मुंबई प्रांतिक महानगरपालिका, नागपूर शहर महानगरपालिका आणि महाराष्ट्र नगरपरिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी (सुधारणा) अधिनियम, २००७ याच्या प्रारंभाच्या दिनांकापासून म्हणजेच ४ जानेवारी २००८ पासून अंमलात आले असल्याचे मानण्यात येईल.”. १९४९ चा ५९. २००८ चा महा. २.

प्रकरण चार

महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ यामध्ये सुधारणा.

- सन १९६५ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४० याच्या कलम १८९अ ची सुधारणा. ४. महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ याच्या कलम १८९अ मध्ये,—
(क) “दरवर्षी, अशा इमारतीवर बसवण्यायोग्य असलेल्या मालमत्ता कराच्या दुपटीइतकी शास्ती भरण्यास पात्र असेल : ” या मजकुराऐवजी पुढील मजकूर दाखल करण्यात येईल :—
“अशा इमारतीवर शासन वेळोवेळी आदेशाद्वारे निश्चित करील अशा दराने शास्ती भरण्यास पात्र असेल : ” ;
(ख) पहिल्या परंतुकानंतर, पुढील परंतुक जादा दाखल करण्यात येईल :—
“परंतु आणखी असे की, मुंबई महानगरपालिका, महाराष्ट्र महानगरपालिका आणि महाराष्ट्र नगरपरिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी (दुसरी सुधारणा) अधिनियम, २०१८ याच्या कलम ४ च्या खंड (अ) द्वारे करण्यात आलेल्या सुधारणा लक्षात घेता, या पोट-कलमान्वये शासनाने निश्चित केलेले दर, मुंबई प्रांतिक महानगरपालिका, नागपूर शहर महानगरपालिका आणि महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी (सुधारणा) अधिनियम, २००७ याच्या प्रारंभाच्या दिनांकापासून म्हणजेच ४ जानेवारी २००८ पासून अंमलात आले असल्याचे मानण्यात येईल.” ;

२००८ चा महा. ४०. २००८ चा महा. ५३. २००८ चा महा. २.

प्रकरण पाच

संकीर्ण

१८८८ ५. (१) या अधिनियमाद्वारे सुधारणा करण्यात आलेल्या मुंबई महानगरपालिका अधिनियम, महाराष्ट्र अडचणी दूर
चा ३. महानगरपालिका अधिनियम किंवा, यथास्थिति, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, करण्याचा
१९४९ १९६५ याच्या तरतुदींची अंमलबजावणी करताना कोणतीही अडचण उद्भवल्यास, राज्य शासनास, **राजपत्रात** अधिकार.
चा ५९. प्रसिद्ध केलेल्या आदेशाद्वारे, ती अडचण दूर करण्याच्या प्रयोजनांसाठी, प्रसंगानुरूप, त्यास आवश्यक किंवा इष्ट
१९६५ वाटेल अशी, या अधिनियमाद्वारे सुधारणा केलेल्या संबंधित अधिनियमाच्या तरतुदींशी विसंगत नसलेली कोणतीही
चा महा. ४० गोष्ट करता येईल :

परंतु, या अधिनियमाच्या प्रारंभाच्या दिनांकापासून दोन वर्षांचा कालावधी समाप्त झाल्यानंतर असा कोणताही
आदेश काढता येणार नाही.

(२) पोट-कलम (१) अन्वये काढण्यात आलेला प्रत्येक आदेश, तो काढण्यात आल्यानंतर शक्य तितक्या
लवकर, राज्य विधानमंडळाच्या प्रत्येक सभागृहासमोर ठेवण्यात येईल.